

उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची  
बदलीने पदस्थापना...

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन आदेश क्र. टिआरएफ-१०२३/प्र.क्र.२७३/ई-२  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक: २३ जानेवारी, २०२४

- संदर्भ:-** १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५  
२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१  
३) भारत निवडणूक आयोगाचे क्रं. ४३७/६/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२३ दि.२१.१२.२०२३ रोजीचे पत्र.

**शासन आदेश:-**

संदर्भाधीन क्र.३ येथील पत्रान्वये विहित केलेल्या तरतुदी व महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) आणि ४(५) मधील तरतुदीनुसार अधिका-यांच्या नावासमोर स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	कार्यरत पदस्थापना	बदलीनंतरची पदस्थापना
१	२	३	४
१.	श्री. श्रीकांत उंबरकर	उपविभागीय अधिकारी, अचलपूर, अमरावती	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ या रिक्त पदावर
२.	श्री. सुभाष चौधरी	निवासी उप जिल्हाधिकारी, नागपूर	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर या रिक्त पदावर
३.	श्री.महेंद्रकुमार कांबळे	उप जिल्हाधिकारी (रोहयो), धाराशिव	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड या रिक्त पदावर
४.	श्री. राजकुमार माने	विशेष भूसंपादन अधिकारी क्र.२, धाराशिव	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड या रिक्त पदावर
५.	श्री. गंगाराम तळपाडे	उप जिल्हाधिकारी (रोहयो), अहमदनगर	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, धुळे या श्री. अरविंद अंतुर्लीकर यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
६.	श्री. रामेश्वर रोडगे	उपविभागीय अधिकारी, छत्रपती संभाजीनगर	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली श्री. संतोष राऊत यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
७.	श्री जनार्दन विधाते	निवासीउपजिल्हाधिका री, छत्रपती संभाजीनगर	उप जिल्हा निवडणूक अधिकारी परभणी या रिक्त पदावर
८.	श्री. संदीप कुलकर्णी	उपजिल्हाधिकारी (सामान्य), नांदेड	उप जिल्हा निवडणूक अधिकारी धारशिव या श्री. शिरीष यादव यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर

९.	श्री. भारत कदम	सहायक आयुक्त (मावक), छत्रपती संभाजीनगर	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, लातूर या श्रीमती संगिता चव्हाण-तावदरे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१०.	श्री. अरंविद अंतुर्लीकर	उपजिल्हा निवडणूक अधिकारी, धुळे	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव या श्री. श्रीकुमार चिंचकर यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
११.	श्री. बालाजी शेवाळे	उपविभागीय अधिकारी, गोंडपिंपरी, चंद्रपूर	वाटप करण्यात आलेला नागपूर विभाग कायम ठेवून उप जिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग या श्री. श्रीकांत गायकवाड यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१२.	श्री. विवेक घोडके	निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली या श्री. मोहन नळदकर हे रुजू न झाल्याने रिक्त असलेल्या पदावर
१३.	श्री. प्रमोद बाळासाहेब भामरे	उप विभागीय अधिकारी, शिरपुर, धुळे	उप जिल्हा निवडणूक अधिकारी, नंदुरबार या श्री. प्रविण साळुंखे हे रुजू न झाल्याने रिक्त असलेल्या पदावर

२. उपरोक्त अधिका-यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदांवर अन्य अधिका-यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. तसेच, श्री. संतोष राऊत, श्री. शिरीष यादव, श्रीमती संगिता चव्हाण-तावदरे, श्री. श्रीकुमार चिंचकर, श्री. श्रीकांत गायकवाड, श्री. मोहन नळदकर व श्री. प्रविण साळुंखे यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

३. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिका-यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू व्हावे. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत [e2.revenue@maharashtra.gov.in](mailto:e2.revenue@maharashtra.gov.in) या ई-मेलद्वारे/ टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

४. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतूदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या पदांकांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (dies non) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

७. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

८. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०१२३१८४१२०३८१९ असा आहे. हे शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सं. वि. गावडे )  
शासनाचे उप सचिव

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
- २) सर्व विभागीय आयुक्त.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- संबंधित उप जिल्हाधिकारी (संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत).
- उप सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-२).